

# आग !



## “आगीपासून संरक्षणासाठी”

आपल्या घरामध्ये, कामाच्या ठिकाणी अथवा हॉटेलमध्ये निकास्याचे मार्ग (Escape route) जाणून व समजून घ्या.

## “आग लागल्यास”

लगेच अग्निशमन दलाला फोन (१०१) करावा.  
जमिनीवर लोळून आग विझविण्याचा प्रयत्न करा.  
आग लागलेल्या ठिकाणी असल्यास उभे न राहता गुडघ्याच्या मदतीने निकास्याकडे सरकावा.  
तोंडावर ओला रुमाल/कपडा ठेवून धुरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.



स्वयंपाक घरामध्ये विशेष काळजी घ्यावी. रात्री गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करावा. दर सहा महिन्यांनी गॅस नळी बदलावी. स्टोव्ह, मेणबत्ती इत्यादी ज्वालाग्राही वस्तू गॅसपासून दूर ठेवाव्यात.



विजेच्या उपकरणांचा उपयोग करण्यापूर्वी सदर उपकरणांची तपासणी करावी, योग्य सॉकेटमध्ये वापर करावा.



गोदामे, घरातील कोठीघर इत्यादी ठिकाणी कचरा, तेलकट पदार्थ अथवा जळारू पदार्थ जमा करू नका. निकास मार्ग नेहमी अडथळे विरहित ठेवावे.

आपत्ती जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम

# आग

विद्युत्  
आग  
उत्पत्ती

ज्वालामुखी पदार्थ  
(हिंधून)

अंगावरील कपड्यांना आग  
लागताच जमिनीवर लोळण घ्या.

काम झाल्यावर रेथुलेटर बंद ठेवा.

विज वाहक तार सुद्धी  
प्लग पिनमध्ये बसवू नका.

विज वाहक तार बसवताना  
योग्य प्लग पिनचा वापर करा.

विज वाहक तारा माथपुसण्याखालून घेवू नका.

आय.एस.आय.शिक्षा  
असणारी उपकरणेच वापरा.

अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्यास  
त्यावर धोंगडी/ब्लॅकेट गुंडाळा.

इमारतीस आग लागल्यास  
तात्काळ बाहेर पडा.

आग लागल्याचे कळताच  
अग्निशमन दलास कळवा.

विजवाहक तारांवर  
आकडी टाकू नका.

